

वैध मापन शास्त्र यंत्रणे अंतर्गत निवडश्रेणी
निरीक्षक, गट-ब (राजपत्रित) या पदावर
तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,
शासन आदेश क्रमांक - वैमाशा-२०१८/प्र. क्र. १६६/ग्रासं-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक - ०८ जानेवारी, २०२१

शासन आदेश:-

सन २०१९-२० या निवडसूची वर्षात वैध मापन शास्त्र यंत्रणेतील खालील निरीक्षक, वैध मापन शास्त्र, गट ब राजपत्रित वेतनश्रेणी-S-१३- (रु.३५४००-११२४००) यांना निवडश्रेणी निरीक्षक, वैध मापन शास्त्र, गट ब, राजपत्रित - वेतनश्रेणी S-१४- (रु. ३८६००-१२२८००) पदावर या आदेशाद्वारे विहित अटीच्या अधीनतेने निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकार्याचे नाव	प्रवर्ग
१	श्री.अ.पा.इंगोले	खुला
२	श्री.चं.दा.पालिवाल	खुला
३	श्री.म.वि.महाजन	खुला
४	श्री.रा.चिं.पाटील	इमाव
५	श्री.प्र.द.कुडाळकर	इमाव
६	श्री. वि.पु.कलोडे	इमाव
७	श्री. आ.ता.पाटील	खुला
८	श्री. दे.के.मानेकर	इमाव
९	श्री.सु.रा.जोर्वेकर	खुला
१०	श्री. प्र.गो.जोशी	खुला
११	श्री.आ.अ.कुलकर्णी	खुला
१२	श्री. वि.बा.झोटे	खुला
१३	श्री. अ.मु.आकोटकर	खुला
१४	श्री. ओ.कृ.गाडबैल	इमाव
१५	श्री. ब.दे.पायघन	इमाव
१६	श्री. भ.प्र.धुमाळ	खुला
१७	श्री.वि.रा.भडके	इमाव
१८	श्री. सु.मो.सांगळे	इमाव
१९	श्री. अ.का.महाजन	खुला
२०	श्री. ग.र.रावराणे	खुला

२१	श्री. अ.मु.कुलकर्णी	खुला
२२	श्री. र.ई.गवंडी	खुला
२३	श्री. प्र.प्र.जोशी	खुला
२४	श्री. र.वि.बंडापल्ले	खुला
२५	श्री. सं.भा.बोरसे	इमाव
२६	श्री. अ.दि.तोटे	खुला
२७	श्री. सं.स.दलाल	खुला
२८	श्री. स.मा.शिंदे	खुला
२९	श्री. र.श्री.दळवी	खुला
३०	श्री. र.द.जाधव	इमाव
३१	श्री. रा.मा.चव्हाण	खुला
३२	श्री. बा.तु.फटांगरे	इमाव
३३	श्री. म.ध.तोंडरे	इमाव
३४	श्री. अ.ना.नरवडे	खुला
३५	श्री. सं.ता.वाघ	खुला
३६	श्री. म.मा.जोर्वेकर	इमाव
३७	श्री.अ.दि.कुलकर्णी	खुला
३८	श्री. वि.स.लाटे	इमाव
३९	श्री.स्ने.धा.शिवगुंडे	खुला
४०	श्री. रा.ध.नालमवार	खुला

२. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र.२७९७/२०१५ मध्ये दि.०४.०८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयान्वये पदोन्नतीमधील आरक्षण अवैध ठरविले आहे. मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ दाखल केली आहे. सदर याचिका अद्याप प्रलंबित आहे. खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यास कोणतीही वैधानिक अडचण नसल्याचे अभिप्राय विधी व न्याय विभागाने दि.२८.१२.२०१७ रोजी दिले आहेत. त्यानुसार तूर्तास पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून भरण्यात यावीत. अशी कार्यवाही करताना सेवाज्येष्ठता यादीमधील मागासवर्गीय अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यापूर्वी ते दि.२५.०५.२००४ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार आरक्षणाचा लाभ मिळून सेवाज्येष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले नाहीत, याची खात्री प्रत्येक प्रशासकीय विभागाने करावी अशा सूचना सा.प्र.वि./ का.१६-ब ने दि.२९.१२.२०१७ च्या पत्रान्वये दिल्या आहेत. त्यानुसार मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अधीन राहून

तसेच पुढील अटीच्या अधीन राहून संबंधीत निरीक्षक, वैध मापन शास्त्र यांना निवडश्रेणी निरीक्षक, वैध मापन शास्त्र या संवर्गात खुल्या प्रवर्गातील रिक्त पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत आहे:-

- १) सदरची पदोन्नती ही प्रशासकीय निकड म्हणून तात्पुरत्या स्वरूपातील पदोन्नती राहिल.
 - २) सदर पदोन्नत्या, सद्यःस्थितीत निरीक्षक, वैध मापन शास्त्र या पदाच्या ज्येष्ठता यादीबाबत कोणतेही न्यायालयीन प्रकरण प्रलंबित नाही, तसेच या ज्येष्ठता यादीस आव्हानित देखील करण्यात आलेले नाही ही वस्तुस्थिती विचारात घेऊन केवळ तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येत आहेत.
 - ३) सदर पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपात असून सदर पदावर संबंधीत अधिकाऱ्यांचा कायमस्वरूपी धारणाधिकार राहणार नाही.
 - ४) सन २०१९-२० या निवडसूची वर्षाकरीता पात्र निरीक्षक, वैध मापन शास्त्र यांची निवडसूची तात्पुरत्या स्वरूपाची असून निवडश्रेणी निरीक्षक, वैध मापन शास्त्र पदावरील पदोन्नत्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. परिणामी निवडसूचीतील अधिकाऱ्यांना नियमित पदाचा व सेवा ज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही.
 - ५) निवडसूचीतील सर्व अधिकाऱ्यांनी दि.२५.०१.१९९९ अन्वये विहित केलेले महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी/ वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम, १९९९ व दि.२८.०५.२०१८ अन्वये विहित केलेले (सुधारणा) नियम, २०१८ नुसार संगणक परिक्षा उत्तीर्ण केली आहे याची नियंत्रक, वैध मापन शास्त्र यांनी खातरजमा करावी.
 - ६) सदर पदोन्नत्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून त्या केवळ पदोन्नत कोट्यात उपलब्ध होणाऱ्या पदांनुसार नियमित करण्यात येतील.
 - ७) संबंधीत निरीक्षक, वैध मापन शास्त्र यांनी निवडश्रेणी निरीक्षक, वैध मापन शास्त्र पदावरील तात्पुरती पदोन्नती न स्वीकारल्यास सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्र.एसआरव्ही-२०१५/ प्र.क्र.३०३/ का.१२, दि.१२.०९.२०१६ अन्वये त्यांचे नाव सन २०१९-२० च्या निवडसूचीतून काढून टाकण्यात येईल व पुढील दोन वर्षी होणाऱ्या निवडसूच्यांमध्ये त्यांच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षाच्या निवडसूचीत निवडश्रेणी निरीक्षक पदावरील तात्पुरत्या पदोन्नतीसाठी त्यांची पात्रता तपासण्यात येईल.
 - ८) सदर अधिकाऱ्यांची निवडश्रेणी निरीक्षक पदावरील तात्पुरती पदोन्नती ही सदर अधिकाऱ्यांविरुद्ध प्रस्तुत आदेशाच्या दिनांकापर्यंत कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरू झालेली नाही वा प्रस्तावित नाही या धारणेच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
 - ९) निवडश्रेणी निरीक्षक पदावरील पदोन्नती ही अकार्यात्मक पदोन्नती असल्याने संबंधीत अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. हे आदेश तात्काळ अंमलात येतील.
३. दरम्यान, पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत राज्य शासनाने दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ व इतर राज्यांच्या याचिकेबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.१५.०४.२०१९ रोजी पुढीलप्रमाणे आदेश पारीत केले आहेत. "Until further orders status quo, as it exists today, shall be maintained" याबाबत सा.प्र.वि./कार्यासन १६- ब यांनी पुढील प्रमाणे अभिप्राय दिले

आहेत. “दि.१५.०४.२०१९ रोजी व आत्ताही या कार्यासनानच्या दि.२९.१२.२०१७ च्या पत्रातील सूचना अस्तित्वात आहेत. सबब, पुढील आदेश होईपर्यंत सर्व पदोन्नत्यांबाबत या कार्यासनाच्या दि.२९.१२.२०१७ च्या पत्रातील सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी.” सबब, सदर आदेशातील पदोन्नत्या शासन पत्र दि. २९.१२.२०१७ मधील सूचनांनुसार केवळ तात्पुरत्या स्वरूपात व सा.प्र.वि./कार्यासन १६- ब यांनी दिलेल्या उपरोक्त अभिप्रायानुसार देण्यात येत आहेत.

४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२१०१०८१२४४२९७५०६ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(शे. भा. कुटे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) सर्व संबंधीत निवडश्रेणी निरीक्षक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई (नियंत्रक, वैध मापन शास्त्र यांच्यामार्फत)

प्रत :-

१. नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२. उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, मुंबई महानगर विभाग /नागपूर विभाग/ औरंगाबाद विभाग/ पुणे विभाग/नाशिक विभाग
३. महालेखापाल -१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई.
४. महालेखापाल -१ (लेखा परिक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई.
५. महालेखापाल -१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, नागपूर
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
७. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर/ सांगली/ नाशिक/परभणी/अमरावती/जालना
८. मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय,
९. निवड नस्ती, कार्यासन ग्रासं-३.